

## महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१७

### अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

मुंबईतील गणपत पाटील नगर, लिंक रोड जवळ, दहिसर (प) येथील  
झोपडपट्टी धारकांसाठी मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत

(१) ३८४७६ (२३-१२-२०१५). श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय गृहनिर्माण  
मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील गणपत पाटील नगर, लिंक रोड जवळ, दहिसर (प) येथील झोपडपट्टी  
धारकांसाठी मुलभूत सुविधा पुरविण्यासंदर्भात मा.मंत्री गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य, यांच्या  
अध्यक्षतेखाली दिनांक १४ जानेवारी, २०१५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती, हे खरे  
आहे काय,

(२) असल्यास, सदर बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाच अद्यापी अंमलबजावणी करण्यात  
आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, बाब क्र. १ व २ नुसार चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने उक्त झोपड्यांना मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत  
शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (०८-०३-२०१७) :(१) होय. मा.मंत्री गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य यांच्या  
अध्यक्षतेखाली दिनांक १४ जानेवारी, २०१५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.

(२), (३) व (४) या अनुषंगाने बैठकीचे इतिवृत्त दि.२९.०१.२०१५ रोजी सर्व संबंधितांना उचित  
कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले होते. उपजिल्हाधिकारी (अति./निष्का.) व सक्षम अधिकारी,  
बोरीवली यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार गणपत पाटील नगर येथील वस्ती गलिच्छ वस्ती  
जाहीर करण्याबाबत दि.०९.०१.२०१४ रोजी लोकमत या वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली  
होती. तथापि, तेथील जमीन मालक व वन परीक्षेत्र अधिकारी, कांदळवन कक्ष, मुंबई यांचे  
कडून आक्षेप प्राप्त झाले आहेत. सदरची जमीन ही खाजगी जमीन, कांदळवन बाधित क्षेत्र,  
CRZ-१ व CRZ-२ मध्ये समाविष्ट होत असल्याने पर्यावरण विभाग यांचे कडून CRZ बाधित  
क्षेत्र नकाशा प्राप्तीसाठी व प्रमुख अभियंता (विकास नियोजन महानगरपालिका) यांचेकडे Wet

Land Map मागविण्यात आलेला आहे. सदरची माहिती प्राप्त होताच CRZ-१ CRZ-२ क्षेत्र वगळून गलिच्छ वस्ती घोषित करण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून प्राप्त अहवालानुसार गणपत पाटील नगर ही घोषित गलिच्छ वस्ती नाही. तसेच, सदर भूभाग हा ना-विकास क्षेत्र तसेच सागर तटीय क्षेत्र ने बाधीत असल्यामुळे सदर परिसरात कोणत्याही मुलभूत सुविधा महानगरपालिकेतर्फे पुरविण्यात येत नाहीत.

सदर परिसरात एकूण ३८ जल जोडण्या आहेत. तसेच तेथे दररोज १८ टँकर द्वारे पाणीपुरवठा केला जातो. सदर परिसरातील नियमानुसार पात्र असलेल्या नागरिकांना पाणी देण्यासाठी महानगरपालिकेमार्फत कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

### अंबरनाथ येथील वालधुनी नदी विकास संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबत

(२) ४५६३८ (१७-०५-२०१६). श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंबरनाथ येथील वालधुनी नदी पात्रात कचरा आणि बेकायदेशीर अतिक्रमणामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने दिनांक २६ जुलै, २००५ रोजी मुसळधार पावसामुळे नदीला पुर आला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नदीपात्रात स्थानिक कारखान्यातूनही मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, पुराचे रसायन मिश्रित पाणी नदीपात्राच्या जवळ असणाऱ्या परिसरातील नागरिकांच्या घरात शिरत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, पूर स्थितीच्या पाहणी दरम्यान तत्कालीन मा.मंत्री यांनी वालधुनी नदी विकास संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, वालधुनी नदी विकास प्रकल्प अहवालात सन २०११ मध्ये वालधुनी नदीच्या विकासासाठी ६०० कोटींचा खर्च होणार असल्याचे म्हटले आहे, हे ही खरे आहे काय,

(६) असल्यास, सदर विकास आराखडाच्या निधीसाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०३-२०१७) :(१), (२), (३), (४), (५) व (६) वालधुनी नदीचा विकास, संरक्षण व संवर्धन संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत क्र. विपउ-२०१५/प्र.क्र. ५९/नवि-७, दि. २२.०६.२०१५ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार वालधुनी नदीसंदर्भातील पुढील आवश्यक कार्यवाही संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून होणे अपेक्षित आहे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

(७) प्रश्न उद्भवत नाही.

**श्रीगोंदा (जि.अहमदनगर) शहरासाठी घोड धरणातून पाणीपुरवठा करण्याची  
योजना अपूर्णावस्थेत असल्याबाबत**

(३) ५६४९७ (१८-०८-२०१६). श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) श्रीगोंदा (जि.अहमदनगर) शहरासाठी ५० कोटी रुपये खर्च करून घोड धरणातून पाणीपुरवठा करण्याची योजना अपूर्ण आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर योजना पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०२-२०१७) :(१) केंद्र शासन पुरस्कृत युआयडीएसएसएमटी अंतर्गत श्रीगोंदा शहराच्या रु. ४९.७७ कोटी किंमतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पास सन २०१३ मध्ये मान्यता दिली असून प्रकल्पाचे ५०% काम पूर्ण झाले आहे.

- (२) व (३) सदर प्रकल्पाच्या प्रगतीबाबत शासन स्तरावर आढावा घेण्यात आला असून प्रकल्पाचे काम मार्च, २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे निदेश श्रीगोंदा नगरपरिषदेस देण्यात आलेले आहेत.

**सोलापूर जिल्ह्यातील वैष्णवी पेट्रोल पंपावर सेप्टिक टँक साफ  
करतांना ३ कामगारांचा झालेला मृत्यू**

(४) ६२३६० (२९-०८-२०१६). कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे टाकळी (जि.सोलापूर) येथील वैष्णवी पेट्रोल पंपावर दिनांक १२ मे, २०१६ रोजी सेप्टिक टँक साफ करतांना ३ कामगारांचा मृत्यू झाला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सोलापूर शहरात गत दोन वर्षात ड्रेनेज साफ करतांना ८ सफाई कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, मृत्यू पावलेल्या ३ कामगारांच्या कुटूंबांना कोणत्या स्वरूपाची मदत करण्यात आली वा येत आहे तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या असंघटीत कामगारांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटूंबांना योग्य मोबदला देण्याच्या दृष्टीने शासनाचे धोरण काय आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०३-२०१७) :(१) हे खरे आहे.

- (२) सोलापूर शहरात मागील दोन वर्षात ड्रेनेज साफ करताना एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

(३) मृत पावलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वारसास महानगरपालिकेत अनुकंपा तत्वावर चतुर्थश्रेणी कामगार म्हणून सामावून घेण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**जेएनपीटी (ता.उरण, जि.रायगड) परिसरातील पायाभूत सुविधांबाबत**

(५) ६५११५ (१६-०१-२०१७). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जेएनपीटी (ता.उरण, जि.रायगड) परिसरातील अपघात, वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधा याबाबत होणाऱ्या उच्चस्तरीय बैठका माहे ऑगस्ट, २०१३ नंतर एकदाही झाल्या नाहीत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरच्या बैठका न होण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०२-२०१७) : (१), (२), (३) व (४) हे खरे नाही.

जेएनपीटी बंदराच्या प्रभाव क्षेत्रामध्ये नियोजन व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शासनाच्या प्राधिकरणांमध्ये योग्य समन्वय होण्यासाठी दि. ४ जुलै, २०१५ रोजी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर उच्च स्तरीय समिती बैठक दि. ९ ऑक्टोबर, २०१५ रोजी तसेच उप समितीची बैठक फेब्रुवारी, २०१६ मध्ये संपन्न झाली आहे.

---

**ठाणे-बेलापूर-ऐरोली ते डोंबिवली या एलिव्हेटेड मार्गाबाबत**

(६) ६५१८८ (१६-०१-२०१७). श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे-बेलापूर-ऐरोली ते डोंबिवली असा एलिव्हेटेड मार्ग तयार करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मार्गाचे थोडक्यात स्वरूप काय आहे व त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे काय,

(३) असल्यास, निविदा प्रकीया पूर्ण होऊनही उक्त एलिव्हेटेड मार्गाच्या कामाला अद्यापि सुरुवात करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रकल्पासाठी होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत व प्रत्यक्ष काम कधी पासून सुरु करण्यात येणार आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०३-२०१७) :**(१) व (२) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतगत ऐरोली - कटाई नाका प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सदर रस्त्यांची एकूण लांबी १२.३ कि.मी. इतकी आहे. सदर रस्ता हा उन्नत तर काही ठिकाणी जमिनी लगत आहे. तसेच पारसिक टेकडीमधील बोगद्याचा अंतर्भाव ठेवण्यात आला आहे. सदर प्रकल्प हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या निधीतून करण्याचे प्रस्तावित आहे.

(३) व (४) सदर मार्गाकरीता वन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे, CRZ ची परवानगी घेण्याचे काम, सदर प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहीत करणे तसेच या प्रकल्पासाठी खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून त्यास मान्यता घेऊन निविदा प्रक्रिया करणे अशी कार्यवाही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या स्तरावर सुरु आहे.

#### महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये ८० कोटींचा गैरव्यवहार झाल्याबाबत

**(७) ६५१९१ (१६-०१-२०१७).** डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर), श्री.विजय औटी (पारनेर), श्री.संजय पुराम (आमगाव), श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील कामगार कल्याण निधी भरणान्या कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या कला, क्रीडा, साहित्य व शैक्षणिक प्रगतीसाठी वापरण्याची तरतूद असलेल्या निधीचा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये पदाचा गैरवापर करून मंडळाचे माजी अध्यक्ष व माजी कामगार राज्यमंत्री आणि मंडळाचे स्थापत्य अभियंता यांनी मिळून सुमारे ८० कोटी रुपयांचा बांधकाम घोटाळा केल्याची माहिती सिटीझन्स जस्टिस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे सरचिटणीस यांनी दिनांक ९ सप्टेंर, २०१६ रोजी वा त्या सुमारास बाब निदर्शनास आणली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत संबंधित दोषींविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे काय,

(३) असल्यास, सदरहू प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार संबंधित गैरव्यवहारातील दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (०२-०३-२०१७) :**(१) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने केलेल्या बांधकामाबाबत सिटीझन्स जस्टिस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राने मा.कामगार मंत्री यांना दि.०८/०९/२०१६ च्या निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.

(२) नाही.

(३) दिनांक १८/०२/२०१७ रोजी उपरोक्त नमूद कामांची चौकशी करण्यासाठी कामगार आयुक्त यांचे अध्यक्षतेखली समिती गठीत करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या केंद्रातील शिक्षिका,  
शिपाई, सेवक यांच्या वेतनातील फरकाबाबत**

(८) ६५३५० (१६-०१-२०१७). श्री.अजय चौधरी (शिवडी) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या केंद्रातील शिक्षिका, शिपाई, सेवक तसेच मंडळाच्या आस्थापना विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना शासनाने दिनांक १ जानेवारी, २००६ पासून शासकिय कर्मचाऱ्यांना लागू केलेला सहावा वेतन आयोग लागू न करता सन २००८ ला केवळ वेतन फरकात वाढ करून सन २००६ ते सन २००८ या कालावधीतील वेतनातील फरक, विविध वाढीव भत्ते अद्याप दिलेले नाहीत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कामगार कल्याण मंडळातील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगानुसार वेतन व भत्ते यातील ३ वर्षांचा फरक अदा करण्यासाठी कामगार कल्याण मंडळाने तेवढा पैसा राखीव निधी म्हणून मंडळाच्या खात्यात ठेवलेला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कामगार कल्याण मंडळाकडे ६ व्या वेतन आयोगानुसार सन २००६ ते २००८ या कालावधीतील फरक देण्यास निधी उपलब्ध असतांनाही तो न देण्याची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (०२-०३-२०१७) :(१) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या केंद्रातील शिक्षिका, शिपाई, सेवक तसेच मंडळाच्या आस्थापना विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना शासन निर्णय क्र.मकाक-०९/२०१२/प्र.क्र.२३०/काम-१० दि.२२/११/२०१२ अन्वये सहावा वेतन आयोगाच्या शिफारशी दि.०१/०१/२००६ पासून सुधारीत वेतन संरचनेत वेतन निश्चित करून दि.०१/११/२०१२ पासून प्रत्यक्ष वेतनात लागू केल्या आहेत. मात्र दि.१ जाने, २००६ ते ३१ ऑक्टो, २०१२ या कालावधीतील फरक अद्याप दिलेला नाही.

(२) कामगार कल्याण मंडळातील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन व भत्ते यातील दि.०१/०१/२००६ ते ३१/१०/२०१२ या ८२ महिन्यांचा फरक अदा करण्यासाठी कामगार कल्याण मंडळाने सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात रु.१२ कोटीची तरतुद केली आहे.

(३) कामगार कल्याण मंडळाची विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन व भत्ते यातील दि.०१ जाने, २००६ ते ३१ ऑक्टो, २०१२ या कालावधीतील थकबाकी अदा करण्याकरीता प्रस्तावावर कार्यवाही चालू आहे.

**नाशिक शहराच्या पूर्व भागाला पाणीपूरवठा करण्यासाठी जलकुंभ  
प्रकल्पास दिलेली स्थगिती उठविण्याबाबत**

(९) ६५९२४ (१६-०१-२०१७). श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.स. २७८ (७)

- (१) नाशिक शहराच्या पूर्व भागाला पाणीपूरवठा करण्यासाठी घोटी जवळील मुपणे धरणातून १८ कि.मी. लांबीची पाईपलाईन, जलशुद्धीकरण केंद्रे व जलकुंभ उभारण्याच्या रूपये २६६ कोटीच्या प्रकल्पाच्या विकास कामास माहे मार्च, २०१७ पर्यंत स्थगिती देण्यात आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने सदरहू प्रकल्पाच्या विकास कामास स्थगिती देण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,
- (३) तसेच, उक्त प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करून कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०९-०२-२०१७) :**(१) व (२) अंशतः खरे आहे.

सदर प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दि.१८.५.२०१५ रोजी तात्पुरती स्थगिती दिली होती. प्राप्त तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर सदर स्थगिती दि.२०.८.२०१५ रोजी उठविण्यात आली आहे.

(३) महानगरपालिकेमार्फत सदर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पुर्ण करण्यात येऊन कार्यादेश देण्यात आला आहे. सदर काम जुलै २०१८ पर्यंत पुर्ण करण्याचे महानगरपालिकेचे नियोजन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

#### नाशिक महापालिकेने श्वान निर्बिजीकरणाच्या कंत्राटात गैरव्यवहार केल्याबाबत

**(१०) ६६०४८ (१६-०१-२०१७). श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक महानगरपालिकेने वर्षाला ७० लाखमध्ये होणाऱ्या श्वान निर्बिजीकरणाच्या कंत्राटात वाढ करून यासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपयांची निविदा मंजूर केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार शासनाने संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१४-०२-२०१७) :**(१) हे खरे नाही.

अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया यांच्या अॅनिमल बर्थ कंट्रोल (डॉग) रुल्स, २००१ च्या मार्गदर्शक सुचनानुसार श्वान निर्बिजीकरण शस्त्रक्रिया, अॅन्टीरेबीज लसीकरण व तदनुषंगिक कामे करण्यात येतात.

- (२) व (३) महानगरपालिकेमार्फत सदर कामाची ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सदरस्थितीत अदर्श आचारसंहिता सुरु असल्याने याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**उमरी शहरातील (जि.नांदेड) पाणी टंचाईबाबत**

(११) ६६१८२ (१६-०१-२०१७). श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उमरी शहरातील (जि.नांदेड) व्यंकटेश नगर भागात माहे नोव्हेंबर, २०१५ पासून नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, व्यंकटेश नगर भागातील पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास या भागातील नागरिकांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने या भागात पाणी पुरवठा सुरु करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०३-२०१७) :(१) उमरी नगरपरिषदेंतर्गत भौगोलिकदृष्ट्या चढउतार असल्याने व्यंकटेश नगर भागातील वितरण वाहिनीच्या शेवटच्या भागातील काही नागरीकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. तथापि, या नागरीकांना दोन विंघन विहीरीद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे.

(२) होय.

(३) सदर भागात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणी पुरवठ्याच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून कार्यादेश देण्यात आलेला आहे.

सुमारे ८० टक्के काम पूर्ण झालेले आहे. माहे मार्च, २०१७ अखेर काम पूर्ण करण्याचे नियोजित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कुलाबा-वांद्रे सीपझ मेट्रो प्रकल्पात बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना  
दुप्पट क्षेत्रफळाची घरे देण्याचा निर्णय**

(१२) ६६२४५ (०६-१२-२०१६). श्री.अजित पवार (बारामती), श्री.राणा जगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-



- (१) मुंबई मेट्रो लाईन तीन या प्रकल्पाच्या उभारणीकरीता कुलाबा-वांद्रे सीप्ल्ड मार्गिकेवरील मोकळ्या आणि बांधकाम असलेल्या जागा मुंबई मेट्रो रेल्वे मंडळाकडे वर्ग करण्याचा निर्णय शासनाने माहे सप्टेंबर, २०१६ च्या दुस-या आठवड्यात घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मुंबई कुलाबा-वांद्रे सीप्ल्ड मेट्रो प्रकल्पात बाधित होणाऱ्या मेट्रो बाधिताना ते सध्या राहत असलेल्या घरांच्या दुप्पट क्षेत्रफळाची घरे देण्याचा निर्णय शासनाने माहे सप्टेंबर, २०१६ च्या तिसऱ्या आठवड्यात घेतला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरची बांधकामे निष्कासित करण्यापूर्वी त्या बांधकामामधील रहिवाशी, व्यवसायीक, खासगी व निमशासकीय व शासकीय कार्यालये यांचे पुनर्वसन करण्याबाबत शासनाकडून कोणती निर्णयात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे व त्यानुषंगाने कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-०२-२०१७) : (१) व (२) होय.

(३) व (४) शासकिय व निमशासकीय कार्यालयांचे तात्पुरते स्थलांतर सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शनाखाली नजिकच्या परिसरात करण्यात येत आहे.

रहिवासी व व्यावसायीकांचे तात्पुरते / कायमस्वरूपी पुनर्वसन केल्यानंतरच सदरची बांधकामे निष्कासित करण्यात येत आहेत.

#### उल्हासनगर महापालिका(जि.ठाणे) हद्दीतील अनधिकृत बांधकामे

(१२) ६६५४६ (१६-०१-२०१७). श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उल्हासनगर महापालिका हद्दीतील (जि.ठाणे) गायकवाड पाडा उल्हासनगर ५ येथे अनेक अनाधिकृत बांधकामे असूनही महापालिकेचे उपायुक्त श्री.गणेश शिंपी यांनी माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वैयक्तिक आकसापोटी व आर्थिक गैरव्यवहार करण्यास नकार देणाऱ्या श्री.अनिल वायले यांचेच गाळे तोडल्याचे निदर्शनास आले हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीअंती काय निदर्शनास आले तद् नुसार महापालिका उपायुक्त श्री.शिंपी यांनी गायकवाड पाडा येथील बेकायदेशीर व अनधिकृत बांधकामांना अभय देण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,
- (३) तसेच वैयक्तिक आकसापोटी व आर्थिक गैरव्यवहारास नकार देणाऱ्या श्री. अनिल वायले यांच्याच बांधकामावर हातोडा मारणाऱ्या श्री.शिंपी यांच्यावर शासनाकडून कोणती कारवाई करण्यात आली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस (२८-०२-२०१७) :**(१) हे खरे नाही.

श्री.अनिल वायले, श्री.हेमंत वायले, श्री.दिलीप वायले व श्री.जितु जोशी यांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या राखीव भूखंडावर अनधिकृतरित्या ७ गाळे उभारल्याने महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री. गणेश शिंपी यांनी सदर गाळे दिनांक ०६.१०.२०१६ रोजी नियमानुसार निष्कासित केले आहेत.

(२) अनधिकृत बांधकामांविरुद्ध सहाय्यक आयुक्त श्री.गणेश शिंपी यांनी नियमानुसार कारवाई केलेली असल्याने श्री.शिंपी यांची चौकशी करण्यात आलेली नाही.

तसेच, उल्हासनगर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकामास शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून अभय दिले जात नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**अमरधाम (जि.अहमदनगर) येथील बालकांच्या स्मशानभूमी  
परिसरात अनधिकृत बांधकामे झाल्याबाबत**

(१४) ६६५९३ (१६-०१-२०१७). श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरधाम (जि.अहमदनगर) येथील बालकांच्या स्मशानभूमी परिसरात १० ते २० फुटापर्यंत काही अनधिकृत पक्की बांधकामे झाल्याची माहिती दिनांक ७ सप्टेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, त्यात काय आढळून आले व शासनाने संबंधित दोषींविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस (१४-०२-२०१७) :**(१) अंशतः खरे आहे.

अमरधाम कंपौडलगतच्या गाळेधारकांनी त्यांना दिलेल्या जागेव्यतिरिक्त ४.६ चौ.फुट अतिरिक्त क्षेत्रावर पाईप फौंडेशन घेऊन बांधकाम चालू केले होते.

(२) महानगरपालिकेमार्फत संबंधितांना दिनांक ७.९.२०१६ अन्वये नोटीस बजावल्यानंतर, सदरचे ४.६ चौ.फुट अतिरिक्त बांधकाम संबंधितांना काढून घेतलेले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नसल्याबाबत**

(१५) ६७१८१ (१६-०१-२०१७). श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांतर्गत सुमारे ३५ हजार ५२९ लाभार्थी आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, जिल्ह्यातील बांधकाम कामगार व मोलकरांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगार व मोलकरांना कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (०८-०३-२०१७) :** (१) हे अंशतः खरे आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माहे डिसेंबर, २०१६ अखेर ५६३०३ इतकी कामगार नोंदणी झालेली आहे.

(२) हे खरे नाही.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माहे डिसेंबर २०१६ अखेर नोंदीत बांधकाम कामगारांपैकी एकूण १६७९७ इतक्या पात्र लाभार्थी कामगारांना रक्कम रु. ५,०७,६५,२००/- एवढ्या रकमेचे लाभ वाटप करण्यात आले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

#### पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी बंद असल्याबाबत

(१६) ६७३२८ (१६-०१-२०१६). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी गत काही आठवड्यांपासून बंद असल्याने मृतांच्या नातेवाईकांना रात्री-अपरात्री उशिरापर्यंत थांबावे लागत असल्याची बाब माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महिन्याभरात साधारण ७०० मृतदेहांवर विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार केले जात असल्याने बंद विद्युतदाहिनी त्वरित सुरु करण्याची नितांत गरज आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, महापालिकेच्या (सन-२०१६-१७) च्या अंदाजपत्रकात विद्युतदाहिनीच्या दुरुस्तीसाठी तरतूद केली नसल्याने सदर विद्युतदाहिनी दुरुस्त करण्यास अडचणी येत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त विद्युतदाहिनी सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०२-२०१७) : (१), (२), (३) व (४) हे खरे नाही.

- दिनांक ३ ऑक्टोबर, २०१७ ते ९ ऑक्टोबर, २०१७ या कालावधीमध्ये एका विद्युत दाहिनीचा पिरिऑडीकल मॅटेनन्स करणेकरीता दाहिनी बंद ठेवण्यात आली होती. व याबाबत स्थानिक वर्तमानपत्रात नागरीकांसाठी जाहिर निवेदन देण्यात आलेले होते. सदर एका दाहिनीची आवश्यक ती दुरुस्ती करून दाहिनी पूर्ववत सुरु करण्यात आलेली आहे.
  - दरम्यानच्या काळात एक विद्युत दाहिनी व एक गॅस शवदाहिनी अशा दोन दाहिन्या नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध असल्याने नागरिकांची कोणतीही गैरसोय होत नाही.
  - सदर ठिकाणी शवदहनाची वाढती संख्या विचारात घेऊन पुणे महानगरपालिकेमार्फत याच ठिकाणी नवीन तिसरी विद्युत दाहिनी बसविण्याचे काम सुरु करण्यात आलेले आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे महापालिकेच्या व्हेईकल डेपो विभागात एकाच अधिकाऱ्याला सलग सात वर्षे  
प्रमुख पदावर नियुक्ती देण्यात आल्याबाबत

(१७) ६७३३७ (१६-०१-२०१७). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय  
मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे महापालिकेच्या व्हेईकल डेपो विभागात एकाच अधिकाऱ्याला सलग सात वर्षे प्रमुख पदावर नियुक्ती देण्यात आल्याचे माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, व्हेईकल डेपो विभागातील सुमारे ५०० कंत्राटी वाहनचालकांच्या भविष्यनिर्वाह निधी, राज्य कामगार विमा योजना, कामगार कल्याण निधी इत्यादी मध्ये गत पाच वर्षांपासून सुमारे दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेचा अपहार झाला असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, एकाच विभागाच्या प्रमुखपदी संबंधित अधिकाऱ्याला सात वर्षांहून अधिक काळ नियुक्ती देण्याची कारणे काय आहेत तसेच अन्य विभागांतील कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात स्वारस्य दाखविणारे आयुक्त बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०२-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

- (२) याबाबत दिनांक १९.९.२०१६ रोजी महानगरपालिकेडे तक्रार प्राप्त झाल्याने त्याबाबतची चौकशी सुरु आहे.

(३) श्री. पोळ हे २०१२ पासून कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) या पदावर कार्यरत असणारे एकमेव अभियंता होते व त्यांना अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) या पदावर दिनांक १९.९.२०१५ रोजी पदोन्नती देण्यात आली आहे व सदरचे पद एकाकी असल्याने त्यांची अन्य खात्यात बदली करणे शक्य नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

---

### पीएमपीतील माहिती यंत्रणा बंद असल्याबाबत

(१८) ६७३५० (१६-०१-२०१७). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पीएमपीच्या (पुणे) बसेस मधील अत्याधुनिक माहिती यंत्रणा बंद अवस्थेत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर अत्याधुनिक माहिती यंत्रणा बंद अवस्थेत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०२-२०१७) :(१), (२) व (३) \* पीएमपीएमएलच्या (पुणे) एकुण ७९० बसेस पैकी ५५३ बसेसना अत्याधुनिक माहिती यंत्रणा बसविण्यात आलेली असून त्यापैकी ३१९ बसेस मधील यंत्रणा सुस्थितीत काम करत आहे.

• अत्याधुनिक माहिती यंत्रणा बंद अवस्थेत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे असे आढळून आले नाही.

• ही यंत्रणा तपासण्यासाठी फिल्ड ऑफिसर नेमण्यात आलेले आहेत. यंत्रणेबाबत काही तक्रार प्राप्त झाल्यास, अथवा तांत्रिक अडचणी असल्यास त्वरीत संबंधित संस्थेस कळविण्यात येऊन त्याची दुरुस्ती करण्यात येते. तसेच त्याचे मॉनिटरिंग व अहवाल नियंत्रण कक्षाद्वारे उपलब्ध होतात.

• आय.टी. अधिकारी व फिल्ड ऑफिसर यांची सातत्याने बीआरटी कॉरिडॉरवर देखरेख असते व सुरळित आय.टी.एम.एस संचलन राहिल याची दक्षता घेतली जाते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

### वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो रेल्वे प्रकल्प - ४ प्रकल्पाचे विस्तारीकरण

(१९) ६७३८१ (१६-०१-२०१७). श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो रेल्वे - ४ प्रकल्पाचे विस्तारीकरण मीरा भायंदर शहरापर्यंत करण्यात येणार असल्याचे दिनांक १३ ऑक्टोबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास मा.मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, तळोजा ते कल्याणफाटा मार्गे दिवा-डोंबिवली-कल्याण मेट्रो रेल्वे विस्तारीकरण करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधीकडून शासनाकडे वारंवार करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, तळोजा ते कल्याणफाटा मार्गे दिवा-डोंबिवली-कल्याण मेट्रो रेल्वे प्रकल्पाबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१६-०२-२०१७) :**(१) व (२) होय.

(३) व (४) मुंबई मेट्रो मार्ग-५ - कल्याण-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गाचा विस्तार करून तळोजा येथे नवी मुंबई मेट्रो जोडण्याकरिता सल्लागार नेमणूकीची प्रक्रिया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रगतीपथावर आहे.

**कल्याण-डोंबिवली (जि.ठाणे) महानगरपालिकेच्या काटेमानिवली  
परिसरातील जाईबाई प्राथमिक शाळेबाबत**

(२०) ६७३८३ (१६-०१-२०१७). श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (जि.ठाणे) पूर्वेतील काटेमानिवली परिसरातील जाईबाई प्राथमिक शाळा क्र. २६ या शाळेचा तळ मजला व एक मजला वर्षभरापासून वापराविना असल्याने शाळेमध्ये अनैतिक धंदे सुरु असल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शाळेच्या इमारतीतील अनैतिक धंदे बंद करून तसेच शाळेची डागडुजी करून इमारत वर्गखोल्यां वापरण्याबाबत महापालिकेने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०२-२०१७) :**(१) हे खरे नाही.

- (२) सद्यःस्थितीत या शाळेची इमारत वापरात असून विद्यार्थी सदर शाळेत शिक्षण घेत असल्याचे आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी कळविले आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**कोनगांव (ता.भिवंडी, जि.ठाणे) येथील सर्व्हे क्र.५२ या जमिनीबाबत**

(२१) ६७६८२ (१६-०१-२०१७). श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोनगांव (ता.भिवंडी, जि.ठाणे) येथील सर्व्हे क्र. ५२ या जमिनीवर विकासकाने शासनाची परवानगी न घेता तसेच एमएमआरडीएने नोटीस बजावूनही २ अनधिकृत इमारतींचे बांधकाम केल्याचे दिनांक २३ ऑगस्ट, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर अनधिकृत इमारतींचे बांधकाम तोडण्यासाठी गेलेल्या पोलीसांवर विकासकाने काही समाजकंटकांच्या साथीने मारहाण केली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार अनधिकृत बांधकाम निष्कासित करून विकासकांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०३-२०१७) :**(१), (२) व (३) सदर इमारतीचे अनधिकृत बांधकाम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून निष्कासित करण्यात आले आहे. तसेच चौकशीअंती विकासकावर कारवाई करण्याची कार्यवाही पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्यामार्फत सुरु आहे.  
(४) प्रश्न उद्भवत नाही.

#### राज्यातील गवंडी कामगारांबाबत

- (२२) ६७६९० (१६-०१-२०१७). श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्यातील गवंडी कामगारांजवळ गवंडी असल्याचे प्रमाणपत्र नसल्याने असंख्य कामगारांना असंघटीत कामगारांसाठी असलेल्या योजनेचा लाभ तसेच अपघात विम्याचा फायदा व इतर योजनांपासून मिळणारे फायदे मिळाले नसल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मजुरी सोडून प्रमाणपत्रासाठी भटकणाऱ्या गवंडी कामगारांना वारंवार कार्यालयात जाऊनही प्रमाणपत्र मिळत नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या मजुरांना प्रमाणपत्र देणेबाबतची प्रकिया सुटसुटीत करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (०८-०३-२०१७) :**(१) हे खरे नाही.  
(२) हे खरे नाही.

(३) ज्या इमारत व इतर बांधकाम कामगारांचे काम सातत्य नसलेले अस्थायी स्वरूपाचे आहे आणि त्यामुळे कामगारांना एकापेक्षा जास्त मालकांकडे काम करावे लागते, अशा इमारत व इतर बांधकाम कामगारांना संबंधित ग्रामसेवक/मुख्याधिकारी/महानगरपालिकेच्या आयुक्तांनी प्राधिकृत केलेला अधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र देण्याबाबतची शासन अधिसूचना दि.१३.८.२०१४ रोजी निर्गमित करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

### मुंबई मधील बेस्ट उपक्रमातील औषध खरेदीबाबत

(२३) ६७८१६ (१६-०१-२०१७). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.पतंगराव कदम (पलूस कडेगाव), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई मधील बेस्ट उपक्रमात गत चार वर्षांपासून कोणत्याही निविदेविना किमान चार कोटी रुपयांची औषध खरेदी करण्यात आल्याचे दिनांक ११ ऑगस्ट, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यापुर्वी औषधाची खरेदी निविदा काढून बड्या औषध उत्पादक कंपन्याकडून केली जात असे परंतु गत चार वर्षांपासून बेस्ट उपक्रमासाठी लागणारी औषधे विनानिविदा खरेदी करण्यात येत असून यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने याबाबत चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व औषध विनानिविदा खरेदी करण्याची कारणे कोणती आहेत तसेच शासनाने दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारण काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-०२-२०१७) :(१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

औषध खरेदी, निविदेमध्ये लहान / मोठ्या औषध कंपन्या तसेच त्यांचे अधिकृत वितरक देखिल सामिल होत असून मागिल ५ वर्षांपासून बेस्ट उपक्रमासाठी जवळ-जवळ ९०% औषधांची खरेदी ही निविदा प्रक्रियेद्वारे केलेली आहे. उर्वरित १०% औषधांची खरेदी बृहन्मुंबई महानगरपालिकेने निविदा मागवून ठरविलेल्या दरपत्रकानुसार करण्यात आली आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

### धुळे शहरातील वरखेडी रस्त्यावरील कचऱ्याबाबत

(२४) ६७८५५ (१६-१२-२०१६). श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-



- (१) धुळे शहरातील वरखेडी रस्त्यावरील डेपोवर दररोज दिडशे टन कचरा जमा होत असून कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया केली जात नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर डेपोवरील कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर कचऱ्यावर प्रक्रिया करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०९-०२-२०१७) :**(१) अंशतः खरे आहे.

महानगरपालिकेच्या कंपोस्ट डेपोवर टाकण्यात येणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून गांडूळखत तयार करण्यात येते. उर्वरीत कचऱ्याचे एकत्रीकरण करून पिरॅमीड तयार करण्यात आलेले आहे.

- (२) सदर विषयी नागरीकांकडून कोणत्याही प्रकारची तक्रार नसून, डेपोवरील कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरणार नाही याची महानगरपालिकेमार्फत दक्षता घेण्यात येते.
- (३) सदर कचरा डेपोमध्ये Waste Energy Breagating प्रकल्प तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**इचलकरंजी (जि.कोल्हापूर) येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील रिक्त पदांबाबत**

**(२५) ६७८७२ (१६-०१-२०१७). श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी) :** सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) इचलकरंजी (जि.कोल्हापूर) येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सहाय्यक कामगार अधिकारी, शॉप ऍक्ट निरीक्षक, लिपीक, शिपाई अशी १४ पदे रिक्त आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्यामुळे कामगार विषयक लवाद आणि सतत औद्योगिक अशांतता निर्माण होत असल्यामुळे सदर कार्यालयाचे कामकाजात रिक्त पदांमुळे मोठ्या प्रमाणात अडथळा येत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर कार्यालयातील पदे रिक्त असण्याची सर्वसाधारण कारणे कोणती व सदरची पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

**श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (०८-०३-२०१७) :**(१) व (२) सदर कार्यालयात मंजूर २१ पदांपैकी १३ पदे रिक्त आहेत. मात्र रिक्त पदांचे काम अन्य अधिकारी / कर्मचारी यांना अतिरिक्त कार्यभार देऊन केले जात असल्याने मोठ्या प्रमाणात अडथळा होतो अशी परिस्थिती नाही.

(३) व (४) सदर कार्यालयातील पदे पदोन्नती, सेवानिवृत्ती व बदलीमुळे रिक्त झालेली असून गट-अ मधील पदे शासनाकडून आणि गट-क व ड ची सरळसेवेची पदे अपर कामगार आयुक्त यांच्या स्तरावर भरण्याची कार्यवाही सुरु आहे.

**उमरी (जि.नांदेड) येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबाबत**

(२६) ६८०५५ (१६-१२-२०१६). श्रीमती अमिता चव्हाण (भोकर), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उमरी (जि.नांदेड) येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) नादुरुस्त साहित्य व शिक्षकांच्या अनास्थेमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ५२ विद्यार्थ्यांसाठी केवळ तीनच संगणक सुरु असल्याचे दिनांक २२ सप्टेंबर, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, सदरील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्याकरीता प्रशिक्षण कालावधीत उपयुक्त सुविधा मिळण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (०१-०२-२०१७) :(१) होय.

(२) होय.

याबाबत संबंधित निदेशाकडून घेतलेल्या खुलाशानुसार सप्टेंबर महिन्यात उमरी संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे MSEB चा विद्युत पुरवठा थोड्या वेळासाठी व कमी दाबाने होत होता. त्यामुळे उपलब्ध इन्व्हर्टरची बॅटरी चार्ज होत नव्हती. त्यामुळे २० संगणकांपैकी ३ संगणक चालू होते.

(३) संगणक विभागात अद्ययावत व जास्त क्षमता असलेले इन्व्हर्टर बसविण्यात आले आहेत, संस्थास्तरावर इंटरनेट चे प्रशिक्षण तसेच रोजचे प्रात्यक्षिक डेमो प्रोजेक्टर वर देण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**बुलढाणा कामगार अधिकारी कार्यालयात मनरेगाचे कामगारांची नोंदणी होत नसल्याबाबत**

(२७) ६९१९९ (१६-०१-२०१७). श्री.राहुल बोंद्रे (चिखली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलढाणा जिल्ह्यात कामगार अधिकारी कार्यालयात मनरेगाचे कामगार, मजुर यांची रिक्त पदांमुळे नोंदणी होत नसल्याने त्यांना शासकीय लाभ मिळण्यापासून वंचित रहावे लागत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी करून येथील रिक्त पदे भरून मनरेगाच्या प्रत्येक कामगाराची नोंद करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (२७-०२-२०१७) :**(१) हे खरे नाही. सरकारी कामगार अधिकारी, बुलढाणा कार्यालयातील उपलब्ध अधिकारी / कर्मचारी यांचेमार्फत मनरेगाच्या कामगारांच्या नोंदणीचे व पात्र लाभार्थ्यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचे काम सुरु आहे.

- (२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**कल्याण (पूर्व) विभागातील कल्याण मलंग मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीबाबत**

(२८) ६९६०६ (१६-१२-२०१६). **श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कल्याण (पूर्व) विभागातील कल्याण मलंग मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी चेंबर फुटून घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर रस्त्यावर दिवस रात्र असंख्य वाहनांची रहदारी असल्याने व या रस्त्यावर असंख्य खड्डे असल्यामुळे वारंवार अपघात होतात, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर रस्ता तातडीने दुरुस्त करण्याबाबत नागरीक निदर्शने करित असल्याची बाब दिनांक २८ ऑगस्ट, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०२-२०१७) :**(१) हे खरे नाही.

(२) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून संबंधित रस्त्यावरील खड्डे भरण्याबाबतची कार्यवाही नियमितरित्या करण्यात येते. त्यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होत असल्याची बाब खरी नसल्याचे आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(३) सदर रस्त्यावरील खड्डे भरण्याची मागणी करून कल्याण युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांने दि. २२/०८/२०१६ रोजी उपोषण केले होते. मात्र महानगरपालिकेकडून सदर रस्त्यावरील खड्डे भरण्याची कार्यवाही करण्यात आल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले असल्याचे आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी कळविले आहे.

- (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अस्थायी वैद्यकीय अधिकार्यांबाबत**

(२९) ६९६२३ (१६-१२-२०१६). श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात १३ नागरी आरोग्य केंद्र व ४ रुग्णालये असून त्यांची सेवा ३५ वैद्यकीय अधिकारी आणि ३६ अस्थायी डॉक्टरांच्या माध्यमातून केली जात आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर अस्थायी वैद्यकीय अधिकारी तटपुंज्या वेतनावर काम करित असताना काही वैद्यकीय निकषांची पूर्तता होत नसल्याने त्यांची नोकरी गेल्याने महानगरपालिकेची आरोग्य सेवा कोलमडून पडल्याची बाब दिनांक ५ ऑक्टोबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०२-२०१७) :(१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात १३ नागरी आरोग्य केंद्र, २ मोठी रुग्णालये व ४ दवाखाने कार्यरत आहेत.

या रुग्णालयात ५४ कायम वैद्यकीय अधिकारी व २२ अस्थायी वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांना पाणीपुरवठा विभागाकडून पाणीचे बिल पाठविले नसल्याबाबत**

(३०) ६९६३० (१६-०१-२०१७). श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-डोंबिवली महापालिकेत दिनांक १ जून, २०१५ पासून २७ गावे समाविष्ट करण्यात आल्यानंतर सदर गावांना महापालिकेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येत असताना महापालिकेच्या सदरहू गावांना पाणीपुरवठा विभागाकडून गत दिड वर्षांपासून पाणी देयके पाठविली नसल्याची बाब दिनांक १३ ऑक्टोबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०२-२०१७) :(१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**कामोठे (ता. पनवेल, जि. रायगड) येथील मानसरोवर सहकारी  
गृहनिर्माण संस्थेस भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत**

(३१) ६९७०६ (१६-०१-२०१७). डॉ. सुरेश (भाऊ) खाडे (मिरज) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कामोठे (ता. पनवेल जि. रायगड) मानसरोवर कॉम्प्लेक्स सहकारी गृहनिर्माण संस्था प्लॉट नं. १, २, ४, ५, १९ ते २६, सेक्टर-३४ तील १ ते १५ इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊन इमारत क्रमांक १ ते १३ ला सन २००३ मध्ये भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तथापि इमारत क्रमांक १४ ते १५ चे बांधकाम सन २००४ ला पूर्ण होऊनही त्यांना सिडको, बेलापुर यांनी अद्याप भोगवटा प्रमाणपत्र दिले नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, इमारत क्रमांक १४ व १५ ला भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत लोकप्रतिनिधींनी दिनांक १ ऑक्टोबर, २०१६ रोजी मा. मुख्यमंत्री, प्रधान सचिव, नगरविकास व व्यवस्थापकीय संचालक, सिडको, बेलापुर यांना लेखी निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर निवेदनानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०२-२०१७) :(१) व (२) होय.

(३) व (४) सिडको संचालक मंडळाच्या ठराव क्र. ८८१९ नुसार "पायाभूत सेवा शुल्क" नवी मुंबई क्षेत्रामध्ये दि. ४.३.२००४ च्या कार्यालयीन आदेशाद्वारे लागू करण्यात आले. विकासकाने सिडकोचे "पायाभूत सेवा शुल्क" भरले नसल्यामुळे इमारत क्र. १४ व १५ ला भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले नाही.

**सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचा विकास आराखडा शासनाकडे प्रलंबित असल्याबाबत**

(३२) ७००८८ (१६-०१-२०१७). श्री. धनजंय (सुधीर) गाडगीळ (सांगली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे डीसीआर (बांधकाम विकसन नियम) मंजूर असून देखील विकास आराखडा शासनाकडे प्रलंबित असल्यामुळे महानगरपालिकेचा विकास खुंटल्याची बाब माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर विकास आराखडा नगरविकास विभागाने प्रलंबित ठेवण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, विकास आराखडा पूर्णतः मंजूर केल्याशिवाय डीसीआर मधील आरक्षणे विकसित करता येणार नाहीत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, शासनाने सदर आराखडा मंजूर करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१७) :** (१), (२), (३) व (४) शासनाने सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या विकास योजनेच्या भागशः क्षेत्रास मंजूरी शासन अधिसूचना क्र.टिपीएस-२००८/२४४/प्र.क्र.१८१४/०९/वि.यो.मंजूरी/नवि-१३ दि. ०४/०४/२०१२ अन्वये दिली आहे. तसेच उर्वरित वगळलेल्या क्षेत्रासाठीच्या विकास योजनेस (E.P.) मंजूरी नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्र. टिपीएस-२०१५/१२५१/प्र.क्र.३६३/१६/नवि-१३, दि. ०३/०३/२०१६ अन्वये दिली आहे. (५) लागू नाही.

### पुणे महानगरपालिकेच्या संगणक लॅबबाबत

(३३) ७०१६० (१६-०१-२०१७). श्री.विजय काळे (शिवाजीनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाने कोटयावधी रुपये खर्च करून संगणक लॅब उभारली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर लॅब चालू अवस्थेत आहे काय, असल्यास, लॅबमध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध आहेत काय,

(३) असल्यास, सदर लॅब सुरु झाल्यापासून किती विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०२-२०१७) :** (१) होय हे खरे आहे.

(२) होय, हे अंशतः खरे आहे. सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात MSCIT झालेल्या प्राथमिक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत शाळांना परिपत्रक देण्यात आलेले आहे.

(३) सन २००४-०५ या शैक्षणिक वर्षापासून संगणक Lab सुरु आहेत. त्यानुसार दरवर्षी १ ली ते ८ वी चे अंदाजे ८०,०००/- विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

### बुलढाणा नगरपरिषदेचे शौचालय बांधकाम अनुदान थकीत असल्याबाबत

(३४) ७०५९५ (१६-०१-२०१७). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलढाणा नगर परिषदेचे स्वच्छता अभियानांतर्गत असलेले शौचालय बांधकाम अनुदान थकीत असल्याची बाब माहे ऑक्टोबर, २०१६ वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, थकीत अनुदानामुळे शहरातील अनेक लाभार्थी शौचालय बांधकाम अनुदानापासून वंचित आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त या प्रकरणी मुख्याधिकारी, नगर परिषद, बुलढाणा यांनी दिनांक ३ सप्टेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास शासनाकडे मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, बुलढाणा नगर परिषद अंतर्गत शौचालय बांधकामाचे थकीत अनुदान देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०२-२०१७) :**(१) हे खरे नाही.

- (२) स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत बुलढाणा नगरपरिषद क्षेत्रात १८५४ लाभार्थ्यांना शौचालय बांधकामासाठी अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. त्यापैकी ११५४ शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून ६९१ शौचालयाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
- (३) स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत शौचालय बांधकामाकरिता बुलढाणा नगरपरिषदेस रु.२.८८ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. बुलढाणा नगरपरिषदेमार्फत शासनास शौचालय बांधकामाकरिता अतिरिक्त निधीची मागणी अद्याप करण्यात आली नाही. तशी मागणी प्राप्त होताच आवश्यकतेनुसार अनुदान वितरीत करण्यात येईल.
- (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

#### नाशिक येथील सातपुर अंबड-सिडको लिंक रोडवरील पुलाच्या बांधकामाबाबत

**(३५) ७०७८५ (१६-०१-२०१७). श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक येथील सातपुर-आयटीआय-अंबड-सिडको लिंक रोडवरील नासर्डी नाल्यावर नविन पुलाचे बांधकाम करण्याची मागणी नाशिक (प) विभागाच्या लोकप्रतिनिधींनी महापालिका प्रशासनाकडे माहे मार्च, २०१६, मे, २०१६, जुलै २०१६ तसेच माहे नोव्हेंबर, २०१६ मध्ये शासनाकडे केलेली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहु पुलाच्या बांधकामास मंजूरी देण्याचे दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून काय कार्यवाही करण्यात आली वा येत आहे तसेच सदर पुलाच्या बांधकामाची निकड लक्षात घेऊन शासन विशेष बाब म्हणून या कामास मंजूरी देऊन विशेष अनुदान उपलब्ध करून देणार आहे काय,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०२-२०१७) :**(१) होय, हे खरे आहे.

- (२) सदर पुलाचे काम हे नाशिक महानगरपालिका क्षेत्रात प्राथमिक योसी सुविधांच्या विकासासाठी विशेष अनुदानांतर्गत प्रस्तावित आहे.

त्याअनुषंगाने पुलाच्या विस्तारीकरणाच्या बांधकामाबाबत जिल्हाधिकारी, नाशिक यांचे मार्फत विशेष अनुदान मिळण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे महानगरपालिकेमार्फत प्रस्तावित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

### औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहराला पाणीपुरवठा करण्याबाबत

(३६) ७०९६० (१६-०१-२०१७). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खेळना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने केवळ मृत पाणीसाठा शिल्लक असल्याने शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, येथील भविष्यातील तीव्र पाणी टंचाई लक्षात घेऊन सदर प्रकल्पातील जलसाठ्यातील पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याबाबत तसेच सिल्लोड शहरासाठी मंजूर झालेली खडकपूर्णा वाढीव पाणीपुरवठा योजना निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०३-२०१७) : (१) व (२) सद्यस्थितीत सिल्लोड शहरास खेळणा मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. सन २०१६-२०१७ या वर्षात खेळणा क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने सध्या सुमारे ३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. साधारणतः ३१ मे, २०१७ पर्यंत हा पाणीसाठा पुरेल. त्यानंतर दि.३१ जुलै, २०१७ पर्यंत धरणात चर घेवून पाणी पुरवठा करता येईल.

खडकपूर्णा प्रकल्पातून वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी सिल्लोड-भोकरदन संयुक्त पाणी पुरवठा योजनेस मान्यता दिलेली असून आतापर्यंत रु.४८.९० कोटी निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. या योजनेचे काम प्रगती पथावर आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

### भुसावळ नगरपालिकेच्या वैयक्तिक शौचालय योजनेबाबत

(३७) ७१०६८ (१६-०१-२०१७). श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भुसावळ नगरपालिकेने वैयक्तिक शौचालय योजनेतून भुसावळ शहरातील १ हजार ३१७ लाभार्थ्यांना माहे मे, २०१६ दरम्यान अनुदान देवू केले होते, हे खरे आहे काय,



- (२) असल्यास, अनुदान घेतलेल्या लाभार्थ्यांपैकी काहींनी अनुदान घेवूनही शौचालयाचे बांधकाम अपूर्ण ठेवले असल्याची बाब माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये नगरपालिकेच्या निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने दोषी आढळणा-या व्यक्तींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०२-२०१७) :**(१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) होय, हे खरे आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत भुसावळ नगरपरिषद कार्यक्षेत्रातील शौचालय बांधकामासाठी अनुदान प्राप्त झालेल्या एकूण ९५८ लाभार्थ्यांपैकी बांधकाम सुरु न केलेल्या लाभार्थ्यांची चौकशी करून नगरपालिकेमार्फत त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ३१ लाभार्थ्यांनी जागे अभावी शौचालयासाठी वितरीत केलेले अनुदान नगरपरिषदेस परत केले आहे. तर १८८ लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे.

शौचालयाच्या बांधकामासाठी अनुदान प्राप्त होवून ही शौचालयाचे बांधकाम सुरु न करणाऱ्या उर्वरित ७३९ लाभार्थ्यांवर नगरपरिषदेमार्फत फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यापुर्वी त्यांना अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला नवीन इमारतीचे बांधकाम करण्यास शासनाने स्थगिती दिल्याबाबत**

**(३८) ७१०७० (१६-०१-२०१७).** श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला नवीन इमारतीचे बांधकाम करण्यास शासनाने स्थगिती आदेश दिले असताना मंडळाने गत १० वर्षात राज्यभरात ठिकठिकाणी १९ इमारती बांधल्याची बाब माहे सप्टेंबर, २०१६ दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त घटनेची चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर शासनाकडून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (०२-०३-२०१७) :**(१) सदर आशयाचे वृत्त वर्तमानपत्रात दि.०९ सप्टेंबर, २०१६ रोजी आले आहे.

(२) होय.

(३) दिनांक १८/०२/२०१७ रोजी उपरोक्त नमूद कामांची चौकशी करण्यासाठी कामगार आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे महापालिकेने सुरु केलेल्या टुरिस्ट गाईड योजनेबाबत**

(३९) ७१३३२ (१६-०१-२०१६). श्रीमती मेधा कुलकर्णी (कोथरुड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरात येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासह त्यांना संपूर्ण शहराची ओळख करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेने सुरु केलेली टुरिस्ट गाईड योजना रखडल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू योजना रखडल्याने टुरिस्ट गाईडच्या प्रशिक्षणावर झालेल्या खर्चाचा अपव्यय झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर योजनेबाबत महापालिकेकडून होत असलेले दुर्लक्ष व झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची करणे कोणती आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०२-२०१७) :(१), (२) व (३) \* टुरिस्ट गाईड योजना अशी कोणतीही योजना पुणे महानगरपालिकेने राबविलेली नाही. तथापि, पुणे महानगरपालिका, समाज विकास विभाग व Maharashtra State Institute of Hotel Management and Catering Technology, Pune या संस्थेच्या संयुक्त सहकार्याने सन २०१६ मध्ये तीन आठवड्यांचे प्रशिक्षण आयोजित करणेत आले होते.

• एकूण २८ विद्यार्थ्यांकरिता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून या प्रशिक्षणाकरिता एकूण रु. ८४०००/- खर्च झालेला आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना पुणे महानगरपालिका व समाज विकास विभागामार्फत प्रमाणपत्र वितरीत करण्यात आलेली आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**डॉंबिवली येथील महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण केल्याबाबत**

(४०) ७१३९५ (१६-०१-२०१७). श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डॉंबिवली येथील महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ऑर्थोपेडीक डॉक्टर उपलब्ध नसल्याने दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देणाऱ्या एका डॉक्टरसह सुरक्षारक्षकाला

रूग्णांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी करून या हल्लेखोरांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०२-२०१७) :**(१) होय, हे खरे आहे.

(२) या प्रकरणी महानगरपालिकेकडून विष्णूनगर पोलीस स्थानक, डोंबिवली (पश्चिम) येथे एफ.आय.आर. नोंदविण्यात आला आहे.

या अनुषंगाने पोलीसांकडून संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, ३३२, ३४२, ५०४ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांकडून पुढील कार्यवाही सुरु असल्याचे आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

### नाशिक महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत

**(४१) ७१४१२ (१६-०१-२०१७). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक महापालिकेचा वाढता खर्च आणि घटते उत्पन्न यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली असल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या सर्व प्रकाराने नाशिक महापालिकेच्या पत निश्चितीवर धोका निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने याबाबत चौकशी करून नाशिक महापालिकेला या अडचणीतून बाहेर काढण्याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या आहेत वा करण्यात येत आहेत,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०९-०२-२०१७) :**(१) व (२) हे खरे नाही.

(३) नाशिक महानगरपालिकेची आर्थिक स्थिती ढासळलेली नसल्याने चौकशीचा प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

### नाशिक शहरात सिंहस्थ पर्वकाळात केलेल्या विविध विकासकामांबाबत

**(४२) ७१४१९ (१६-०१-२०१७). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात ४६२ कोटी रुपये खर्चून शहराला जोडणाऱ्या रिंगरोडची निर्मिती केल्यानंतर रिंगरोडच्या देखभालीकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने रिंगरोडची मोठ्या प्रमाणात दुरुवस्था झाली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सिंहस्थ पर्वकाळात केलेल्या विविध विकासकामांची अशीच दुरुवस्था झाली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त रिंगरोडची व इतर कामांची दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०२-२०१७) :**(१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात करण्यात आलेल्या रिंगरोड व इतर रस्त्यांच्या कामांच्या निविदेत तीन वर्षे दोषनिवारण कालावधी अंतर्भूत असल्याने, आवश्यकता भासल्यास संबंधित मक्तेदारामार्फत दुरुस्ती करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**मिरा-भाईंदर येथील उत्तनच्या समुद्र किनाऱ्यावरील कचरा समस्येबाबत**

**(४३) ७१४८२ (१६-०१-२०१७).** श्री.शिरीषदादा चौधरी (अमळनेर), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मिरा भाईंदर येथील उत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर पाच किलोमीटर परीसरात कचऱ्याचे प्रचंड ढिग साठून दुर्गंधी पसरल्याने स्थानिक मच्छिमार रहिवाशांना त्रास होत असून उक्त ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनी सुद्धा पाठ फिरविल्याचे दिनांक १५ ऑक्टोबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, स्वच्छ भारत अभियानांतर्गत इतर ठिकाणी साफसफाई होत असताना सदर ठिकाणी साफसफाई करण्याबाबत महापालिका प्रशासन दिरंगाई करत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०२-२०१७) :**(१) हे खरे नाही.

मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील समुद्र किनाऱ्यावरील कचऱ्याची महानगरपालिकेकडून नियमितपणे साफसफाई करण्यात येते.

(२) व (३) मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून दि. १७/०९/२०१६ रोजी स्वच्छ भारत अभियानांतर्गत विशेष साफसफाई मोहीम राबविण्यात आली आणि लोक सहभागातून सदरचा परिसर स्वच्छ करण्यात आला.

तसेच महानगरपालिका क्षेत्रातील समुद्र किनाऱ्यावर नियमितरित्या साफसफाई करण्यासाठी महानगरपालिकेकडून वेळोवेळी मोहीम राबविण्यात येत असल्याचे आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागामधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र ६ बाबत**

(४४) ७१७१४ (१६-०१-२०१७). श्री.सुरेश (राजूमामा) भोळे (जळगाव शहर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागामधून गेला असून त्यामुळे शाळा, कॉलेज इतर कर्मचारी यांना या भागातून ये-जा करत असतांना त्रास होत असून अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर महामार्गास लागून असलेल्या समांतर रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याने दुरुस्ती झालेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने सदर रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना वापरास मोकळे करण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०२-२०१७) :(१) होय.

- (२) व (३) सदर समांतर रस्त्याची मालकी ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडे असल्याने, सदर समांतर रस्ता त्यांनी विकसीत करणे आवश्यक असून याबाबत वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**पुणे महापालिकेच्या दवाखान्याबाबत**

(४५) ७१७१९ (१६-०१-२०१७). श्रीमती मेधा कुलकर्णी (कोथरुड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे महापालिकेच्या दवाखान्यावर अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे डॅग्यू, चिकनगुनिया, व्हायरल हवामान व स्वाईन फ्ल्यू यासारखे साथीचे आजार दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू बाब लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारी असल्यामुळे महापालिकेने याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०२-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) पुणे महानगरपालिकेमार्फत आरोग्य कार्यालय, किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखणेसाठी विविध उपक्रम राबविणेत येत आहेत.

- पुणे महानगरपालिकेमार्फत पुणे शहरात गरजू नागरिकांना आरोग्य सेवा सुविधा पुरविली जाते.
  - पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यांतर्गत कार्यरत असलेल्या साथीरोग नियंत्रण विभागामार्फत पुणे शहरात साथीच्या रुग्णांवर वेळोवेळी नियंत्रण ठेवले जाते.
  - पुणे महानगरपालिकेच्या डॉ.नायडू सांसर्गिक रुग्णालयासहीत ५४ दवाखाने /रुग्णालयाकडील स्वाईल फ्लू प्राथमिक उपचार केंद्र तसेच १३ खाजगी रुग्णालयांमार्फत स्वाईल फ्लू बाबत तपासणी व उपचार करण्यात येत आहे.
  - पुणे शहरातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून विधि जनजागृती कार्यक्रम पुणे महानगरपालिका स्तरावर राबविण्यात येत आहेत.
  - साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवणेकरिता पुणे महानगरपालिका स्तरावर एक समिती तयार करण्यात आली आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे महापालिकेच्या पाळणाघरात विविध सुविधांचा अभाव असल्याबाबत**

(४६) ७१८६९ (१६-०१-२०१७). श्रीमती मेधा कुलकर्णी (कोथरुड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे महापालिकेच्या पाळणाघरात विविध सुविधांच्या अभाव असल्यामुळे मुलांची गैरसोय होत असल्याचे माहे जुलै, २०१६ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, २० वर्षापूर्वी शिवाजीनगर गावठाणात सुरु करण्यात आलेल्या पाळणाघरात कॉन्ट्रॉल वातावरण असून पुरेसे बिछाने व खेळण्यासाठी पुरेशी खेळणेही उपस्थित नाही आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०२-२०१७) : (१), (२) व (३) हे खरे नाही.

- पुणे महानगरपालिका, समाज विकास विभागामार्फत मनपा शाळा क्र. ३३ लाल बहादूर शास्त्री शाळा, कॉंग्रेस भवनाच्या मागे, शिवाजीनगर, पुणे ५ येथे पाळणाघर सन १९९४ पासून सुरु असून सदरच्या पाळणाघरामध्ये वयोगट ३ महिने ते ५ वर्षापर्यंतच्या मुलांना अल्पदरामध्ये त्यांची देखभाल स.७ ते संध्या ७ वाजेपर्यंत करण्यात येते.
- पाळणाघराची वास्तु जुनी दगडी इमारत असून त्याचे नुतनीकरण करणे येवून या उपक्रम करीता वापरणेत येत आहे.
- सदर वास्तु प्रशस्त स्वरूपात आहे. या ठिकाणी ५० मुलांची क्षमता असून, पुणे महानगरपालिका सेवकांसाठी दरमहा रु. १००/- फी असून व इतर नागरीकांसाठी रु. १५०/- फी आकारण्यात येते, सद्यःस्थितीत एकूण २२ मुले पाळणाघरात दाखल आहेत.

- मुलांच्या आरोग्य देखभालीकरीता पुणे महानगरपालिका, आरोग्य विभागाकडील दोन नर्स शिफ्टमध्ये कार्यरत असून स्वच्छता, आहार, मुलांची नैसर्गिक, सुश्रुषा, संडास बाथरूम साफ करणे अन्न गरम करून देणे, परिसर स्वच्छता करणे इ. कामाकरीता स्वयंसेविकाची नेमणूक करण्यात आलेली आहे.
  - पाळणाघरातील मुलांसाठी बिछाने, अन्न, टॉयलेट, बाथरूम, खेळ इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे चांदणी चौकातील पेट्रोल पंपाचे काम अनधिकृतरीत्या सुरु असल्याबाबत**

- (४७) ७१८८३ (१६-०१-२०१७). श्रीमती मेधा कुलकर्णी (कोथरुड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) पुणे चांदणी चौकातील पेट्रोल पंपाचे बांधकाम अनधिकृतरीत्या सुरु असल्याची बाब माहे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सन २०१० मध्ये इंधनामध्ये भेसळ आढळल्यामुळे एचपीसीएल कंपनीने हा पेट्रोल पंप बंद करून सर्व परवानग्या काढून आमच्या कुठल्याही जुन्या परवानग्या वापरण्यात येऊ नये असा खुलासा केला होता, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी याबाबत तक्रार महापालिका प्रशासनाकडे देऊन सुद्धा अनधिकृत बांधकाम सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, शासनाने यासंदर्भात कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

- श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०२-२०१७) :(१) होय, जुलै २०१६ मध्ये पुणे पेठ बावधन खुर्द, सं.नं. २० येथे अस्तित्वातील जुन्या बंद पडलेल्या पेट्रोल पंपाच्या जागेत नव्याने टाकी व पिलरचे काम सुरु केल्याची बाब निदर्शनास आलेली होती.
- (२) हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लि.यांनी त्यांचेकडील दिनांक २७.७.२०१६ च्या पत्रान्वये सर्व्हे क्र. २० बावधन खुर्द येथील मे. रुद्र पेट्रोलियम यांना देण्यात आलेली डिलरशिप गुणवत्ता न राखल्याने व भेसळ सन २०१० मध्ये रद्द केल्याचे नमूद करून, जुन्या परवानग्या अन्य कोणत्याही ऑईल कंपनी करीता अथवा डिलरशिप करीता वापरू नये असे पोलिस आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी, पुणे आणि पुणे महानगरपालिकेस कळविलेले आहे.
- (३) व (४) जुन्या बंद पडलेल्या पेट्रोल पंपाच्या ठिकाणी नव्याने अनधिकृत बांधकाम सुरु झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुणे महानगरपालिकेने दिनांक २५.८.२०१६ रोजी सदर जागेवरील अनधिकृत बांधकाम पाडलेले आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**जळगाव महानगरपालिका कर्मचा-यांच्या मासिक वेतनाबाबत**

**(४८) ७१९१६ (१६-०१-२०१७). श्री.सुरेश (राजूमामा) भोळे (जळगाव शहर) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जळगाव महानगरपालिकेच्या कर्मचा-यांचे मासिक वेतन सुमारे ४-५ महिन्यांपासून वेळेवर होत नसल्यामुळे त्यांचेवर उपासमारीची वेळ आली असून त्यांना नियमित मासिक वेतन वेळेवर मिळावे यासाठी महानगरपालिका कर्मचारी वर्गाने शासनाकडे व लोकप्रतिनिधीकडे माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर निवेदनावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०९-०२-२०१७) :**(१) महानगरपालिका कर्मचारी संघटना व अन्य कामगार संघटना यांनी महानगरपालिका कर्मचा-यांचे वेतन वेळेवर करणे व इतर मागण्यांबाबत निवेदन सादर केले आहे.

- (२) महानगरपालिकेने कर्मचा-यांना डिसेंबर, २०१६ पर्यंतचे निवृत्ती वेतन व वेतन अदा केले आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**खिर्डीसाठे (ता.येवला, जि.नाशिक) येथील शहीद जवानाचे कुटूंबिय  
आर्थिक मदतीपासून वंचित असल्याबाबत**

**(४९) ७१९५६ (१६-१२-२०१६). श्री.छगन भुजबळ (येवला) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खिर्डीसाठे (ता.येवला, जि.नाशिक) येथील पश्चिम बंगालमध्ये नक्षलवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देतांना दिनांक ३० सप्टेंबर, २०११ रोजी शहीद झालेल्या जवानाच्या कुटूंबियांना महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञेय रकमेपासून वंचित ठेवण्यात आल्याबाबत स्थानिक लोप्रतिनिधीने दिनांक २७ एप्रिल, २०१६ रोजी वा त्यासुमारास शासनाकडे तक्रार केलेली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, प्रश्न भाग (१) बाबत शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले वा तदनुसार सदर जवानाच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्याकरीता शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०३-२०१७) :**(१), (२), (३) व (४) कॉन्सटेबल, प्रशांत बबनराव नागरे हे ८७ Bn, BSF Malda मध्ये कार्यरत असताना दि. २९ व ३० सप्टेंबर, २०११ च्या रात्री गस्तीवर असताना त्यांनी त्याचे स्वतःच्या सर्विस हत्याराने स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केलेली आहे.



कॉन्सटेबल प्रशांत बबनराव नागरे यांनी स्वतःच्या सर्विस हत्याराने स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केलेली आहे. सबब ते शहिदाच्या व्याख्येत येत नाहीत. त्यामुळे कॉन्सटेबल प्रशांत नागरे यांना शासकीय लाभ अनुज्ञेय होत नाही.

**जळगाव महानगरपालिकेचा हुडकोस एकरकमी परतफेडीचा पाठविलेला प्रस्ताव**

(५०) ७२०८१ (१६-०१-२०१७). श्री.सुरेश (राजूमामा) भोळे (जळगाव शहर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासनाने जळगाव महानगरपालिकेचा हुडकोस एकरकमी परतफेडीचा १३ कोटी ५८ लाखांचा प्रस्ताव पाठविला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यासाठी काय उपाययोजना करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०२-२०१७) :(१) होय.

- (२) केंद्र शासनास संबंधित मंत्रालयास मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या स्वाक्षरीने पत्र पाठविण्यात आले असून, सदर एकरकमी परतफेडीचा प्रस्ताव स्विकारण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :  
मुंबई.

डॉ. अनंत कळसे  
प्रधान सचिव,  
महाराष्ट्र विधानसभा.